

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने दिलेल्या मान्यतेस अनुसरून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून विद्यमान शासकीय, शासन अनुदानित, विद्यापीठ संचलित संस्था/महाविद्यालयाच्या नावामध्ये बदल करणे व विद्यमान संस्थेमध्ये सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या नावात बदल करण्यास शासनाची मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन निर्णय क्र. टीईएम-२०२१/प्र.क्र.१२३/तांशि-४,

खो.क्र.४४१, चौथा मजला, मादाम कामा मार्ग,

हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : १० ऑगस्ट, २०२१.

वाचा : संचालक, तंत्र शिक्षण यांचे पत्र क्र. २/एनजीसी/मान्यता/
२०२१/६५३, दिनांक २६/०७/२०२१.

प्रस्तावना :

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने दिलेल्या मान्यतेस अनुसरून संचालक, तंत्र शिक्षण यांनी वर नमूद दिनांक २६/०७/२०२१ च्या पत्रान्वये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून विद्यमान शासकीय, शासन अनुदानित, विद्यापीठ संचलित संस्था/महाविद्यालयाच्या नावामध्ये बदल करणे व विद्यमान संस्थेमध्ये सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या नावात बदल करण्यासाठी प्रस्तावित केले आहे.

संचालक, तंत्र शिक्षण यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून सोबतच्या Annexure - A व Annexure - B मधील संस्थांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे विद्यमान शासकीय, शासन अनुदानित, विद्यापीठ संचलित संस्था/महाविद्यालयाच्या नावामध्ये बदल करणे व विद्यमान संस्थेमध्ये सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या नावात बदल करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्लीयांनी दिलेल्या मान्यतेस अनुसरून संचालक, तंत्र शिक्षण यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे, शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून सोबतच्या Annexure - A व Annexure - B मध्ये दर्शविल्याप्रमाणे अनुक्रमे विद्यमान शासकीय, शासन अनुदानित, विद्यापीठ संचलित संस्था / महाविद्यालयाच्या नावामध्ये बदल करणे व विद्यमान संस्थेमध्ये सध्या सुरु असलेल्या अभ्यासक्रमाच्या नावात बदल करण्यास शासनाची मान्यता

देण्यात येत आहे. तथापि, याकरीता सदर संस्थेस शासनाकडून कोणतीही नवीन पदे मंजूर करण्यात येणार नाहीत अथवा अनुदान दिले जाणार नाही.

३. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०८१०१३४६५६०३०८ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संजय औ. धारुरकर)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) संचालक, तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) सर्व सहसंचालक, तंत्र शिक्षण विभागीय कार्यालये, (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत) .
- ३) कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जि. रायगड
- ४) कुलसचिव, संबंधित विद्यापीठे (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत) .
- ५) संबंधित संस्था (संचालक, तंत्र शिक्षण यांच्यामार्फत)
- ६) अतिरिक्त सचिव (तांत्रिक), भारत सरकार, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, ७ वा मजला, चंद्रलोक भवन, जनपथ, नवी दिल्ली ११०००१.
- ७) सहाय्यक शिक्षण सल्लागार (तांत्रिक), भारत सरकार, मनुष्य बळ विकास मंत्रालय (शिक्षण विभाग), नवी दिल्ली.
- ८) विभागीय अधिकारी, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, पश्चिम विभागीय कार्यालय, इंडस्ट्रियल इन्शुरन्स बिल्डिंग, दुसरा मजला, चर्चगेट, मुंबई.
- ९) निवडनस्ती/तांशि-४.

Annexure A

Higher and Technical Education Department, Government Resolution No.TEM-2021/C.R.123/TE-4, DATED : 10th August, 2021

List of Change in Name of Existing Institutes, Approved by AICTE for A.Y. 2021-22						
Sr. no	Institute Code	Permanent Id	Existing Name of the Institute	New Name of the Institute	InstituteAddress	District
1	6003	1-507469561	Department of Management, Solapur University	DEPARTMENT OF MANAGEMENT, PUNYASHLOK AHILYADEVI HOLKAR SOLAPUR UNIVERSITY, SOLAPUR	SOLAPUR UNIVERSITY, SOLAPUR-PUNE HIGHWAY, KEGAON, SOLAPUR	SOLAPUR

Annexure B

Higher and Technical Education Department, Government Resolution No.TEM-2021/C.R.123/TE-4, DATED : 10th August, 2021

List of Change of Course Name in Existing Govt. / Govt. Aided / Institutes. Approved by AICTE for A.Y.2021-22												
SR. No.	INST. CODE	PERMANENT_ID	CURRENT_INSTITUTE_NAME	INSTITUTE_DISTRICT	INST_TYPE	PROGRAMME	AFFILIATING UNIVERSITY	LEVEL_OF_COURSE	EXISTING COURSE NAME	REVISED COURSE NAME	APPROVED_IN TAKE _20_21	APPROVED_IN TAKE _21_22
1	2008	1-35681791	GOVERNMENT COLLEGE OF ENGINEERING, AURANGABAD (ACADEMIC AUTONOMOUS)	AURANGABAD	Government	ENGINEERING AND TECHNOLOGY	Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad	UNDER GRADUATE	ELECTRONICS (PT)	ELECTRONICS AND TELECOMMUNICATIONS ENGINEERING	15	15
8	3002	1-43398721	SYDENHAM INSTITUTE OF MANAGEMENT STUDIES AND RESEARCH AND ENTREPRENEURS HIP EDUCATION (SIMSREE)	MUMBAI CITY	Government	MANAGEMENT	Mumbai University, Mumbai	POST GRADUATE	MASTERS IN BUSINESS ADMINISTRATION (MARKETING MANAGEMENT) (PT)	MASTER IN MARKETING MANAGEMENT	30	30
9	3002	1-43398721	SYDENHAM INSTITUTE OF MANAGEMENT STUDIES AND RESEARCH AND ENTREPRENEURS HIP EDUCATION (SIMSREE)	MUMBAI CITY	Government	MANAGEMENT	Mumbai University, Mumbai	POST GRADUATE	MASTERS IN FINANCIAL MANAGEMENT (PT)	MBA(FINANCIAL MANAGEMENT)	30	30
4	3012	1-5149491	VEERMATA JIJABAI TECHNOLOGICAL INSTITUTE	MUMBAI CITY	Govt aided	ENGINEERING AND TECHNOLOGY	Mumbai University, Mumbai	UNDER GRADUATE	Production Engineering	PRODUCTION ENGINEERING (SANDWICH)	60	60
5	3012	1-5149491	VEERMATA JIJABAI TECHNOLOGICAL INSTITUTE	MUMBAI CITY	Govt aided	ENGINEERING AND TECHNOLOGY	Mumbai University, Mumbai	POST GRADUATE	Electronics Engineering	INTERNET OF THINGS	25	25
6	6006	1-14626132	COLLEGE OF ENGINEERING, PUNE	PUNE	Government	ENGINEERING AND TECHNOLOGY	Savitribai Phule Pune University	POST GRADUATE	Artificial Intelligence and Robotics	ROBOTICS & ARTIFICIAL INTELLIGENCE	18	18